

August 12, 2024

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001
BSE Scrip Code: 544029

Listing & Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, "G" Block
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai – 400 051
Symbol: GANDHAR

Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of Newspaper published on 11th August, 2024 in "Financial Express (English -National Daily Mumbai Edition)" and "the Pratahkal (Marathi Edition)" in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, intimating that the 32nd Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Thursday, September 05, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM").

This is for your information and record.

Thanking you,

Yours Faithfully

For **Gandhar Oil Refinery (India) Limited**

Jayshree Soni
Company Secretary and Compliance Officer
Mem. No.: FCS 6528

GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED

CIN: L23200MH1992PLC068905

Regd. Off.: 18th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai, Maharashtra, India **Contact: + 91 22 4063 5600**

Email: investor@gandharoil.com **Website:** www.gandharoil.com

INFORMATION REGARDING 32ND ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY

- The members are hereby informed that the 32nd AGM of the Company will be held on Thursday, September 05, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI (collectively referred to as 'relevant circulars'), to transact the business as set out in the Notice of the 32nd AGM which will be e-mailed separately to the members in due course. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- In compliance with the relevant circulars, Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2023-24 will be sent electronically in due course to those Members whose e-mail address(es) are registered with the Company/Depository Participants(s)/Registrar and Share Transfer Agent as on August 09, 2024. These documents will also be made available on the website of the Company at www.gandharoil.com, on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of , Link Intime (India) Private Limited at www.linkintime.co.in, being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM. Further, any member who requires physical copy of the Notice and Annual Report of the Company may write to the Company at investor@gandharoil.com
- Manner of registering / updating Email addresses and bank details:**
 - In case shares are held in physical mode, please provide/ update email id and bank details along with Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Company's Registrar & Share Transfer Agent ('RTA'), Link Intime India Private Limited at C-101, 247 Embassy Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083 or by email at rnt.helpdesk@linkintime.co.in / instameet@linkintime.co.in.
 - In case shares are held in demat mode, please get your email id and bank details registered/ updated with your Depository Participant.
- Manner of casting vote through e-voting and attending the AGM:**
 - Members will have an opportunity to cast their vote for the business as set forth in the notice of AGM through remote e-voting system as well as through e-voting during the AGM.
 - The Login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Members through email after successful registering their email addresses in the manner provided above.
 - The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.
 - The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.gandharoil.com and on the website of Link Intime (India) Private Limited at www.linkintime.co.in.
 - Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. August 9, 2024, may obtain the User ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in / instameet@linkintime.co.in. However, if a Member is already registered with Link Intime for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.
 - Members may note that the Board of Directors at their meeting held on May 22, 2024, has recommended a final dividend of Rs. 0.50/- (25%) per equity share. The final dividend, subject to the approval of the Members will be paid before October 04, 2024 to the Members whose name appears in the Register of Members as on August 23, 2024 through various online transfer modes to the Members who have updated their bank account details.
- Mandate for receiving Dividend electronically:**

The payment of final dividend as per the relevant circulars, shall be made through electronic modes to the members who have updated their bank account details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the members who have not updated their bank details.

Member may also note that the payment of dividend shall be subject to deduction of tax at source at applicable rates, the details of the same are provided in the notice of AGM.
- Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting votes through e-voting and during the AGM.**

This Notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the provisions of applicable circulars issued by the MCA and SEBI.

Place: Mumbai **By order of the Board of Directors**
Date: August 9, 2024 **For Gandhar Oil Refinery (India) Limited**

Sd/-
Jaysree Soni
Company Secretary & Compliance Officer
FCS Membership No. 6528

Registered Office : DLH Park, 18th Floor,
S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400062

गंधार ऑर्डर रिफायनरी (इंडिया) लिमिटेड

बोलीकृत कार्यालय : १८ वा मजला, इंदिरावाडी रोड, फ्लॉरिंग, मुंबई, महाराष्ट्र भारत ४००, +९१-२२-२६१३२६००
 ईमेल : investor@gandharoil.com वेबसाइट : www.gandharoil.com

कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण वर्षेची सूचना (एटीएस) संश्लेषित माहिती

१. समाधानात वाढणारे सुविधा करणारा वेग वी, आपल्या पूर्वीच्या वास्तू परिचितीविरुद्ध प्रस्ताव, दि. ०५ एप्रिल, २०२४ रोजी स. ११.०० वा. (मीस) रोजी पब्लिक अडिशन व जॉइंट वाटणे सूचना देण्यात आले वी, समाधानाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सत्र (एटीएस) विक्रीअॅडे बॉम्बेईमिंग /अन्य अडिअॅडे विक्रीअॅडे मीस (व्हीसी/ओएचसीएस) मार्फत एटीएसच्या सूचनेमध्ये विहित स्वभावांवर विचार विधीय करण्यकारिता आवोडित केली आहे व इलेक्ट्रॉनिक मीस मार्फत मतदान करण्ये हक बजावण्यकारिता विधीत अनुसार ३२ व्या एटीएसमध्ये नाव समाहादने रजिस्ट्र व लतावळी मालक वांच्या रजिस्ट्रमध्ये उल्लख आहे ज्यंवा निधीत तारीख अनुसर मेन्टेड केलेवा लतावळी मालक वांच्या रजिस्ट्रमध्ये ए-मतदान तसेच मतदान सुविधा प्रार करण्येचा अधिकार आहे.

२. एटीएसच्या सूचना व संबंधित सर्वसुद्ध अनुसारा व कंपनीच्या वार्षिक अहवाल वाचण्यार इलेक्ट्रॉनिकरी समाधाना ईमेल आवोडित केवळी। डिजिटलरी पारिसिंदरुस सह इलेक्ट्रॉनिक मीस मार्फत मतदान करण्ये हक बजावण्यकारिता विधीत तारीख ०५ ऑगस्ट, २०२४ आहे. ज्या स्वकीये नाव समाहादने रजिस्ट्र वा लतावळी मालक वांच्या रजिस्ट्रमध्ये उल्लख आहे ज्यंवा निधीत तारीख अनुसर मेन्टेड केलेवा लतावळी मालक वांच्या सदा सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट www.gandharoil.com व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट व्हेर इन्व्हेटी रोजी उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वा व लिंक इन्स्टांमेट ईंडिया प्रायव्हेट लिमिटेड www.linkintime.co.in पर उपलब्ध आहे व उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढे, कोणत्याही समाहादनी प्रश्ना प्रत सूचनेची व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट investor@gandharoil.com पर पावतळा.

३. **नोटीफिकेशन न्युनर/ अद्ययावत ईमेल आवोडित व बँक तजवीज :**
 ए. कंपनीचे एटीएसच्या सूचनेमध्ये विहित स्वभावांवर सर्व एटीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीस माहून नेअन प्राल्पत्र प्रत (पुढील व मागील), फ्लॉरिंग (सेक अरेटेड रिन कार्डीची प्रत), आपार (सेक अरेटेड आपार कार्डीची प्रत) व कंपनीचे रजिस्ट्र व नेअन टुनका एअरट (आवोडित), लिंक इन्स्टांमेट ईंडिया प्रायव्हेट लिमिटेड www.linkintime.co.in, २०० एलवळी पार्क, एलवळीस मार्ग, विक्रोडी पॅलिस, मुंबई ४०० ०८३ तसेच ईमेल rn.helpdesk@linkintime.co.in व instameet@linkintime.co.in करण.

बी. जर नेअर डिगिट स्वयंपातल अखिल तर कुडी ईमेल आवोडित व बँक तजवीज नोटीफिकेशन/ अद्ययावत करून तुमचे डिजिटलरी पारिसिंदरुस सह करावे.

४. **ई-मतदान मार्फत मतदान परा वाडण्येचे न्युनर व एटीएसमध्ये उल्लखनात :**
 १. समाहाद ज्यंवा ल्येचे मतदान परा वाडणे आहे ते ल्येचे मतदान एअर करू शकत नाहीत पर सूचनेमध्ये उल्लख राहू शकतळा. ज्या समाहादनी उल्लख मतदान पर वाडणे आहे ते सदा मतदानमध्ये बदल करू शकत नाहीत.
 २. कंपनीचे एटीएसच्या सूचनेमध्ये विहित स्वभावांवर सर्व एटीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीस मार्फत ल्येचे मतदान सक्षम समाहादनी पर वाडणे. समाहाद ज्यंवा ल्येचे मतदान पर वाडणे आहे ते ल्येचे मतदान पुढा करू शकत नाहीत परंतु सूचनेमध्ये उल्लख राहू शकतळा. ज्या समाहादनी उल्लख मतदान पर वाडणे आहे ते सदा मतदानमध्ये बदल करू शकत नाहीत.
 ३. व्हीसी/ओएचसीएस मार्फत एटीएसमध्ये उल्लखीकरिता बाबत करण.

५. **ई-मतदानच्या विस्तृत माहितीकरिता समाहादनी वेबसाइट ई-मतदान पॅज्या परावळी व एटीएसच्या सूचनेमध्ये जोडले जावे. नाविल कंपनीची वेबसाइट www.gandharoil.com व लिंक इन्स्टांमेट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड www.linkintime.co.in पर उपलब्ध आहे.**
 ६. समाहादनी कुर्या व्हीसी/ ओएचसीएस मार्फत एटीएस मध्ये जोडले जाण्यकारिता एटीएसची सूचना परावळी. जर कोणत्याही चौकळीकरिता ई-मतदान पॅज्याकरिता समाहादनी विधीत मागील अहवाल दि. ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी वाचू आवोडित व पत्तावळी rn.helpdesk@linkintime.co.in व instameet@linkintime.co.in वा विन्दी पावतु प्रान करावा. ल्येमुळे समाहादनी अपधी नोटीफिकेशन केले उल्लख लिंक इन्स्टांमेट अनुसर एटीएसच्या सूचना ई-मतदान व परेड ई-मतदान मार्फत करावे.
 ७. समाहादनी नोड प्वासी वी, संघालक मंडळाने ल्येची सत्रा दि. २२ मे, २०२४ रोजी अंतिम लतावळ अनुसर ४.०५/०/(२५%) प्रति इन्व्हेटी रोजी आले. अंतिम लतावळ समाहाद मंजूर करून उदर करण्यकारिता दि. ०४ ऑक्टोबर, २०२४ रोजी ल्येचे नाव ई-मतदान सुविधा प्रत केली आहे व ई-मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा बाबत करून एटीएसच्या सूचने विहित सर्व उल्लख आली व्हे देण्यची सुचना किली आहे.

४. **लिंकुन लतावळ इलेक्ट्रॉनिकरी करण्यकारिता अधिवारनात :**
 अंतिम लतावळ प्रदान संबंधित सर्वसुद्ध अनुसारा इलेक्ट्रॉनिकरी स्वकृत समाहादनी कंपनी/ आवोडित वा ल्येचे संबंधित डिजिटलरी पारिसिंदरुस वाचण्यार नोटीफिकेशन ईमेल आवोडितवर ई-मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा बाबत करून एटीएसच्या सूचने विहित सर्व उल्लख आली व्हे देण्यची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

५. समाहादनी कुर्या नोड प्वासी वी, एटीएस सूचनेकरिता सर्व सूचनेची नोड प्वासी व विवरण, तजवीज व एटीएसमध्ये जोडले जाण्यकारिता ई-मतदान मार्फत परावळी. सदा सूचना कंपनीच्या सर्व भाग्यारक यंता माहिती व सत्र वाचण्यकारिता जारी केली आहे व अनुसलत परावळी व सेवी वाचण्यारु जारी केली आहे.

डिस्कण : मुंबई **मंषार अर्डर रिफायनरी (इंडिया) लिमिटेड** वांच्या संघालक मंडळच्या सतिने व ल्येवाचण्यकारिता सति/ जरावी संवेली कंपनी सतिने व अनुसलत अधिवारि एफनोस सभासदख क्र. ६५२८

नोटीफिकेशन कार्यालय : डीएसएच पार्क, १८ वा मजला, परम.व्ही. रोड, मोगोवण (पश्चिम), मुंबई ४०० ०६२.

४.
५.
६.

डिस्क
डि